



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष २, अंक ३९(३)] सोमवार, ऑक्टोबर १७, २०१६/आश्विन २५, शके १९३८ [पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ६३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०१६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३४.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० यात आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम.	पृष्ठे १-२
--	---------------

दिनांक १५ ऑक्टोबर २०१६ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

प्रकाश हिं. माळी,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र शासन,
विधि व न्याय विभाग.

सन २०१६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३४.

(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर “महाराष्ट्र शासन राजपत्रात”

दिनांक १७ ऑक्टोबर २०१६ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० यात आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम.

२०१६ चा **ज्याअर्थी**, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अध्यादेश, २०१६ हा दिनांक
महा. २१ जानेवारी २०१६ रोजी प्रख्यापित केला होता ;
अध्या.२.

आणि ज्याअर्थी, दिनांक ९ मार्च २०१६ रोजी राज्य विधानमंडळाचे अधिवेशन पुन्हा सुरू झाल्यावर, उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, २०१६ (सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३) हे, महाराष्ट्र विधानसभेने दिनांक १५ मार्च २०१६ रोजी संमत केले होते आणि महाराष्ट्र विधानपरिषदेकडे ते पारेषित करण्यात आले होते आणि ते त्या सभागृहाच्या प्रवर समितीकडे पाठविण्यासाठीचा प्रस्ताव संमत झाला होता ;

आणि ज्याअर्थी, त्यानंतर महाराष्ट्र विधानपरिषदेची दिनांक १३ एप्रिल २०१६ रोजी सत्र समाप्ती झाल्यामुळे महाराष्ट्र विधानपरिषदेत उक्त विधेयक संमत होऊ शकले नाही ;

आणि ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाचे अधिवेशन पुन्हा सुरू झाल्याच्या दिनांकापासून सहा आठवड्यांनंतर म्हणजेच १९ एप्रिल २०१६ या दिनांकानंतर, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३(२)(क) अन्वये तरतूद केल्याप्रमाणे, उक्त अध्यादेश अंमलात असण्याचे बंद झाले असते ;

आणि ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते आणि यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, उक्त अध्यादेशाच्या तरतुदी अंमलात असण्याचे चालू ठेवण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती; आणि, म्हणून, त्यांनी दिनांक १८ एप्रिल २०१६ रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा व पुढे चालू ठेवणे) अध्यादेश, २०१६ (यात यापुढे ज्याचा निर्देश “पुढे चालू ठेवणे अध्यादेश” असा करण्यात आला आहे) हा प्रख्यापित केला होता ;

२०१६ चा
महा.
अध्या. ६.

आणि ज्याअर्थी, उक्त पुढे चालू ठेवणे अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रूपांतर करणे इष्ट आहे ; **त्याअर्थी,** भारतीय गणराज्याच्या सदुसष्टाव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :—

संक्षिप्त नाव व
प्रारंभ.

१. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अधिनियम, २०१६ असे म्हणावे.
- (२) तो, २१ जानेवारी २०१६ रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल.

सन १९६१ चा
महाराष्ट्र
अधिनियम क्रमांक
२४ याच्या कलम
७३कअ ची
सुधारणा.

२. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (यात यापुढे ज्याचा निर्देश “मुख्य अधिनियम” असा करण्यात आला आहे) याच्या कलम ७३कअ मध्ये, पोट-कलम (३) नंतर, पुढील पोट-कलम समाविष्ट करण्यात येईल :—

१९६१ चा
महा. २४.

“(३अ) विमा उतरविलेल्या सहकारी बँकेच्या बाबतीत, महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अधिनियम, २०१६ याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी दहा वर्षांच्या कालावधीच्या आत, कोणत्याही वेळी किंवा अशा प्रारंभानंतर कोणत्याही वेळी, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मागणीनुसार, जर तिची समिती निष्प्रभावित करण्यासाठीचा आदेश, कलम ११०अ अन्वये काढलेला असेल तर, अशा समितीचा कोणताही सदस्य, समिती निष्प्रभावित करण्यासाठीच्या आदेशाच्या दिनांकापासून समितीच्या दोन मुदतींच्या कालावधीकरिता अशा बँकेच्या समितीवर सदस्य म्हणून पुन्हा नियुक्त केला जाण्यास, पुन्हा नामनिर्देशित केला जाण्यास, पुन्हा निवडून येण्यास किंवा पुन्हा स्वीकृत केला जाण्यास किंवा अशा बँकेच्या किंवा इतर कोणत्याही बँकेच्या समितीचा सदस्य म्हणून राहण्यास किंवा तिचा सदस्य म्हणून नियुक्त केला जाण्यास, नामनिर्देशित केला जाण्यास, निवडून येण्यास किंवा स्वीकृत केला जाण्यास पात्र असणार नाही.”

२०१६ चा
महा. ३४

३. (१) महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा व पुढे चालू ठेवणे) अध्यादेश, २०१६, हा, याद्वारे निरसित करण्यात येत आहे.

सन २०१६ चा
महाराष्ट्र अध्यादेश
क्रमांक ६ याचे
निरसन व
व्यावृत्ती.

- (२) असे निरसन झाले असले तरी, उक्त अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमान्वये करण्यात आलेली कोणतीही कृती किंवा कार्यवाही (काढण्यात आलेली कोणतीही अधिसूचना किंवा दिलेला आदेश यांसह) ही, या अधिनियमाद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या मुख्य अधिनियमाच्या संबंधित तरतुदींन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती, कार्यवाही किंवा, यथास्थिति, काढण्यात आलेली कोणतीही अधिसूचना किंवा दिलेला आदेश असल्याचे मानण्यात येईल.

२०१६ चा
महा.
अध्या. ६.